

211, a, 38. b, 2. Sāb. D. 633. fgg.; vgl. PANDIT 1, 53. fgg.

श्रुतेषाणा (von 1. श्रू॒ mit श्रु॑ n. das *Nachsenden* Schol. zu PRAB. 68, 2. अनुल्लङ्घव RAGH. 13, 75.

श्रुत्वान्द्य 1) a) das *Hängen an*: तन्वनुबन्ध JOGAS. 2, 9. — c) SPR. 2010. 3482. sg. 4532. — e) VEDĀNTAS. (Allah.) No. 4. — o) वैरानुबन्ध das *Beginnen einer Feindseligkeit* DAÇAK. in BENF. CHR. 193, 8. — Vgl. मानुबन्ध.

श्रुत्वान्द्यन् 1) महावैरानु० SPR. 1620. पापानु० 4136. श्रन्यानु० DAÇAK. in BENF. CHR. 193, 6. अनुकूलानु० Sāb. D. 713. — 2) sich *weithin erstreckend, sich ausbreitend*: प्रवालं वीरुधाम् KUMĀRAS. 5, 34. lange während: यशस् RAGH. 6, 77. Also auch selbständig im Gebrauch.

श्रुतिविष्व (1. श्रु॒ + विष॑) n. ein entsprechendes *Gegenbild*: विष्वानु॒ विष्वत् Sāb. D. 662.

श्रुत्वात्मानम् adv. laut dem Brāhmaṇa LĀT. 2, 10, 24.

श्रुत्वानन्द (अनुभव + आ०) m. N. pr. eines Lehrers HALL 87. 91.

श्रुत्वात् (1. श्रु॒ + भाग) m. 1) ein untergeordneter —, ein kleinerer Theil: ततो भागानुभागेन देवगन्धर्वदानवाः। अवतर्तु महो सर्वे मलयामासुरज्ञसा || MBH. 3, 15936. — 2) *feeling, or sensible quality* WILSON, Sel. Works 4, 313; wohl fehlerhaft für श्रुत्वात्.

श्रुत्वात् 1) in der Rhetorik Verz. d. Oxf. H. 213, a, No. 506. — 2) SPR. 896 (= समुद्रपानादिप्रात्मव Schol.). RAGH. 10, 39. DAÇAK. in BENF. CHR. 196, 11. — Vgl. महावैराव.

श्रुत्वात् Z. 1 lies adj. st. n.; अनन्त्वाचकता bedeutet *Unverständlichkeit*.

श्रुत्वापित् रू॒ nom. ag. zu *Jmd sprechend, sagend* RAGH. 16, 86.

श्रुत्वापिति lies Matte st. Spalte und 16 st. 17.

श्रुत्वात्वाद्या (श० + आद्या) f. *Erzählung des Wahrgenommenen* DAÇAR. 1, 46.

श्रुत्वात् BHĀG. P. 7, 13, 44.

श्रुत्वात्प्रकाश HALL 116.

श्रुत्वात् (von 3. भू॒ mit श्रु॑) m. *Genuss*: न चानुगच्छति मुखानुभेगान् मुखात् भोगान् ed. Bomb.) MBH. 3, 12648.

श्रुत्वात् 1) DAÇAK. in BENF. CHR. 186, 3.

श्रुत्वात्पत्य adj. *anzuerkennen* Inschr. in Journ. of the Am. Or. S. 6, 539, 16.

श्रुत्वात्पत्ता lies Hintennachsagen st. Hersagen.

श्रुत्वात् SPR. 3719.

श्रुत्वात् (1. श्रु॒ + मत्ता) N. pr. einer Oertlichkeit Verz. d. Oxf. H. 230, b, 27.

श्रुत्वात् BHĀSHĀP. 66. DAÇAR. 1, 37.

श्रुत्वात्पत्य (von 3. मा mit श्रु॑) adj. zu *folgern, zu schliessen* Schol. zu KAP. 1, 137.

श्रुत्वात् Z. 1 füge nach n. hinzu: 1) das *Schliessen*. Als Bez. einer best. rhetorischen Figur Sāb. D. 711. Verz. d. Oxf. H. 208, b, 10. Beispiel SPR. 2280.

श्रुत्वात् (von मत्ता mit श्रु॑) m. *Erlaubniss* TBR. 2, 7, 8, 3. KĀTH. 37, 2.

श्रुत्वानचित्तामणि (श० + चिष॑) m. Titel einer Schrift Verz. d. Oxf. H. 241, a, No. 387. 242, b, No. 598. 246, b, No. 621. °दीर्घिति ebend.

श्रुत्वानतत्त्वचित्तामणि (श० - त० + चिष॑) m. Titel des 2ten Buches im Tattvakintāmaṇi Verz. d. Oxf. H. 240, b, No. 585.

श्रुत्वानदीर्घिति (श० + दी॑) f. Titel eines Commentars zum eben genannten Werke Verz. d. Oxf. H. 241, a, No. 587. fgg. °दीर्घिति 242, a,

No. 393. fgg.

श्रुत्वानन् (vom caus. von मत्ता mit श्रु॑) n. das *Bereden, zu gewinnen-Suchen* MBH. 5, 7435.

श्रुत्वानप्रामाण्यव्यवस्थापन (श० - प्रा० + व्य०) n. Titel einer Schrift HALL 52. Vgl. श्रुत्वानप्रामाण्यव्यवस्थापन Verz. d. Oxf. H. 241, a, No. 390.

श्रुत्वानमूलैष्टिपणी (श० + मू॑ल + इष॑) f. Titel eines Commentars zum Anumānakintāmaṇi Verz. d. Oxf. H. 241.

श्रुत्वानोक्ति Logik HAL. 1, 10.

श्रुत्वापक (vom caus. von 3. मा mit श्रु॑) adj. zu einem *Schluss verhelfend*: लक्षण BHĀG. P. 2, 2, 35.

श्रुत्वापति TARKAS. 20. 29. 37.

श्रुत्वापतिपरमर्शकार्यकाण्डाभावविचार m. Titel einer Schrift HALL 51.

श्रुत्वापतिपरमर्शवाद desgl. ebend. श्रुत्वापतिपरमर्शविचार m. desgl. 50. 51. श्रुत्वापतिमानसवाद m. desgl. 52.

श्रुत्वापृथि॒य (von पृथि॒य mit श्रु॑) adj. was man sucht, wonach man trachtet BHĀG. P. 2, 4, 13.

श्रुत्वापृथि॒त् (von 1. पृथि॒ mit श्रु॑) adj. Jmd im Tode folgend RAGH. 8, 84.

श्रुत्वापृथि॒त् (von 1. पृथि॒ mit श्रु॑) n. das *Sichfreuen über*: प्राप्तकार्यानु० PRATĀPĀR. 22, b, 3.

श्रुत्वापृथि॒त् (von पृथि॒ mit श्रु॑) m. wie es scheint N. eines verderblichen Agni AV. 2, 24, 3. — Vgl. प्रोक्त.

श्रुत्वापृथि॒ती॒ (partic. von पृथि॒ mit श्रु॑) f. N. pr. einer Apsaras VS. 15, 17. — Vgl. श्रुत्वापृथि॒ता॒.

श्रुत्वापृथि॒ता॒ z. B. TS. 6, 1, 5, 3. 4.

श्रुत्वापृथि॒ति॒ vgl. श्रुत्वापृथि॒ति॒.

श्रुत्वापृथि॒य॒ m. pl. Gefolge, Dienerschaft MBH. 5, 7226. SPR. 3710. sg. N. pr. eines der Söhne des Dhṛitarāshṭra MBH. 1, 2787.

श्रुत्वापृथि॒य॒ (von पृथि॒ mit श्रु॑) nom. ag. der Einem gern Etwas anhängt, Mäkler (= स्पर्धावत् Schol.) MBH. 12, 11014.

श्रुत्वापृथि॒य॒ ein bezahlter Lehrer MBH. 13, 1588.

श्रुत्वापृथि॒य॒ adj. zu *befragen*: सा लक्षा नानुपोक्तव्या कासि कास्यासि चाङ्गने MBH. 1, 3866.

श्रुत्वापृथि॒य॒ Befragung, Erkundigung nach, das Ausfragen: पास्ति सा स्म्यनुयोगो मे न कर्तव्यः कर्तव्यं च न MBH. 13, 4478. वार्तानु० RAGH. 13, 71. DAÇAR. in BENF. CHR. 193, 2. 195, 20.

श्रुत्वापृथि॒य॒ ein bezahlter Lehrer MBH. 13, 1588.

श्रुत्वापृथि॒य॒ adj. zu *befragen*: सा लक्षा नानुपोक्तव्या कासि कास्यासि चाङ्गने MBH. 1, 3866.

श्रुत्वापृथि॒य॒ Färbung, Erkundigung nach, das Ausfragen: पास्ति सा स्म्यनुयोगो मे न कर्तव्यः कर्तव्यं च न MBH. 13, 4478. वार्तानु० RAGH. 13, 71. DAÇAR. in BENF. CHR. 193, 2. 195, 20.

श्रुत्वापृथि॒य॒ verliebt und zugleich roth CH. 9, 10.

श्रुत्वापृथि॒य॒ 1) सचिवा महीयते: SPR. 3936.

श्रुत्वापृथि॒य॒ m. pl. = श्रुत्वापृथि॒य॒ N. eines Nakshatra WEBER, NAX. 1, 312. f. आ N. pr. eines Frauenzimmers SCHIEFNER, Lebensb. 270 (40).

श्रुत्वापृथि॒य॒ 1) TS. 5, 1, 2, 6. यो हि भृत्यो नियुक्तः सम्भ्रता कर्मणा उप्परे। कुर्यात्तदनुद्वये हि auf entsprechende Weise, wie es sich gehört SPR. 2572.